# S & T Corporation Limited \_

**Builder & Developers** 

21-10-2024

To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Fort, Mumbai -400001

**Ref.**: Scrip Code – 514197

Dear Sir/Madam,

Sub- Intimation to Stock Exchange regarding publication of Standalone and Consolidated financial statement for Second quarter and Half Year ended on September 30, 2024.

Pursuant to Regulation 30 and 47(3) of SEBI (LODR) Regulation, 2015, please find enclosed the copies of newspaper advertisement published on 19th October 2024 of the newspaper "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper), regarding publishing of Standalone & Consolidated Financial Results of the Company for the second quarter of FY 2024-25 and half year ended on September 30, 2024 which were approved and taken on record by the Board of Directors, in their meeting held on October 18, 2024.

The aforesaid financial results also uploaded on website of the Company.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For S & T Corporation Limited

SHAILESH S Digitally signed by SHAILESH S, PARANJAPE Date: 2024.10.21 Date: 2024.10.21 Date: 2024.10.21

Shailesh S. Paranjape Company Secretary and Compliance Officer ACS 67181

Encl- Newspaper Advertisements

195, WALKESHWAR ROAD, TEEN BATTI, MUMBAI - 400 006, INDIA. Tel. : 91-22-2363 5386 / 87 / 88 • Email : info@ssavai.com • Website : www.stcl.co.in

O. Trusts Registration Office, Greater Mumbai Region ss: Public Trust Registration Office, GBR, or, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai

Public Notice Service Request Number: GBR/13175/18/24

Service Request Number: GBH317611624

Name of the Trust: Global Sympathy Foundation
Address of the Trust: 103, Love View Pauline Zabbet House, Chakala Valankani Rd, Andheri East, Opp. Cigarette Factory, Sahar P & T Co Mumbai, Mumbai
Registation Number of the Trust (6); Clobal Sympathy Foundation
Name of the Applicant: Rons Bantwal

To
All Concerned having interest
Whereas in the above application under section 19 of the Maharashtra Public Trust Act 1950, an enquiry is to be mad
under section 19 of the said Act, on the following points by the Asst. Charly Commissioner, Greater Mumbai Region
1. Whether a Trust in the respect of the above exists and whether such Trust is a public Trust?
2. Whether any of the following properties are the properties of such Trust? on under section 19 of the Maharashtra Public Trust Act 1950, an enquiry is to be made

Movable Property Sr. No. Property Details Estimated Value Value of Movable Property: Rs. 51101/- Only (In Words Rs. Fifty One Thousand One Hundred

sd/-Superintendent Public Trusts registration Office, Greater Mumbai Region

### PUBLIC NOTICE

This is to put the General Public in notice that, Mr Dhamendrakumar Ram, S/o. Ramavta Ram, residing at Flat no 502 5th Floor B wing Arjun Heights Katai Naka Opp Vaibhav Nagari Dombivli East, he had applied to M/S. REPCO HOME FINANCE LIMITED Dombivli Branch, Represented by its Branch Manager, having its Unit no 2 Jaykul Arcade Manpada Road Near Gaondevi Mandir and Raymond Showroom Dombivli , for a Purchase Loan, to purchase property morefully described in the Schedule herein.

I on behalf of M/S. REPCO HOME FINANCE LIMITED, hereby causes this pape publication to secure the interest/right over the Schedule property on behalf of M Dhamendrakumar Ram S/o. Ramavtar Ram, to identify whether all/any person/persons entities/ Including individual/Hindu Undivided Family/ Company /Bank /Banks/Financial Institutions/ firm/An Association of persons or a Body of Individuals whether incorporated or not/Lenders and or creditors/ having any benefits/ title/ claims/ objections/demand/or rights or interest in respect of the Intended sale /Mortgage of the schedule property or any part thereof by way of inheritance/sale transfer, share/ mortgage/ pledge, charge/ leaser lien/ license assignment/ tenancy/ gift/ exchange/ encumbrance/ family arrangement settlement/ bequeath/ succession/ maintenance/ easement/ trust/ possession/ decree or order of any court of law/contracts/ agreements, development rights/partnership/right o way/power of attorney he/she/they may contact the undersigned with documentary proo substantiating his/her/their objection/ claims/ interest/details of dispute within 7 days from the date of this Notice/ Publication, failing which will proceed to complete the sale transaction with the owner as if there is no third party claims/ objections/disputes/ charge o encumbrance whatsoever on the above mentioned property and any subsequent claim/dispute/objections shall be deemed to have been waived and will not be binding and

#### SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece and parcel of residential Flat No.704, on the Sixth Floor, area admeasuring about 353.25 Sq. Ft. (32.82 Sq. Mtrs.), along with an Exclusive Area totally admeasuring 126.75 Sq. Ft. (11.77 Sq.Mtrs.) being Balcony admeasuring 24.75 Sq. Ft. (2.30 Sq. Mtrs)., Open Terrace admeasuring 57.00 Sq. Ft. (5.29 Sq.Mtrs)., Flower Bed admeasuring 45.00 Sq. Ft. (4.18 Sq. Mtrs). , in the A -Wing, of the project to be known as THE PARK., constructed on All that piece and parcel of land bearing Survey no.11/B/8, admeasuring 710 Sq.Mtrs., and Survey no.14/1, admeasuring 430 Sq.Mtrs., totally admeasuring 1140 Sq.Mtrs., or thereabout, lying, being and situate at village Ayre, Tal. Kalyan, Dist Thane, being bounded on the

North by - By Shivram Sadan./Road

- By Mr. Dnyaneshwar Harishchandra Patil Property South by

- By Smt. Sushila Kene Property East by - By Mr. Dnyaneshwar Harishchandra Patil Property

Situated within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation, and within the limits of Registration District Thane and Sub-District Kalyan.

> O.W.No. 4954/24 Charity Commissioner Office, 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030, Date- 09/10/2024

**Public Notice** The appointment of trustees in the trust U/s 47 of Maharashtra Public Trust Act 1950

Application No. :- 74/2024 Name of the Trust :- "Dharmaji Potaji Padalwar Trust" P.T.R. No.:- A-1598 (Mumbai)

1.Application No. 74 of 2024, Under Section 47 of The Maharashtra Public Trust Act, 1950, as per Order dated 21/08/2024 passed below Ex. 01 by the Hon'ble Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai in the above referred application, it is hereby giving information to the general public at large through this Public Notice that whereas applicate here here filed on projection for appointing them as trusteer in applicants have filed an application for appointing them as trustees in the Trust Viz "Dharmaji Potaji Padalwar Trust" having P.T.R. No.:-

2. The applicants have mentioned in Ex.01 that the applicant trust there were following trustees to look after affairs of trust.

1. Shri. Eknath Rajaram Mandal 2. Shri. Dwarkanath Mallayya Tota 3. Shri. Sharad Madhavrao Gangle 4. Shri. Harish Chandra Sayogi Pardi

3. The applicants has filed the Present application for the appointment of the following trustees in the trust. The applicants as he suggested for the appointment of trustees in the trust. Their names are as under.

1. Mr. Chandrashekhar Dattaram Padalwar Mrs. Asmita Chopdekar Alias Padalwa

Mr. Surendra Dattaram Padalwar
 Mrs. Sangita Suresh Ponnam alias Padalwar

Mr. Chirag Chandrashekhar Padalwar

4. If anyone have objection for the appointment of the above persons as trustees in the trust, then they may file written Objection / Say within 30 days from the date of the publication of this public notice, The Application No. 74/2024 which is pending before the Ld. Joint Charity Commissioner-I, Maharashtra State, Mumbai. on date 23/10/2024 at 11.00 am for hearing. If no one is present on the above date & time, it will be presumed that none have any Objection / say on the appointment & the Present application will be decided in accordance with law.

This Notice have Given under my Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai Dated 09.10.2024



(Seema Keni Superintendent (J), Charity Commissioner Office Maharashtra State, Mumbai.

# LOST

Mr. Prashant Manohar Borse would like to inform the public that I have lost/misplaced my original agreement papers of my Flat Tharwani Millennium City, Flat No.210, 2nd floor, B wing, Badlapur East. If anyone

**Please Contact Me At** 9967660466

finds the same

## NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the following share certificate(s) issued by ICICI Bank Ltd ("the Company") are stated to have been lost or misplaced and the registered share holder(s applied for issue of duplicate share certificate(s).

Regd. Share No. of Folio No. Certificate Dist. Dist. Holder(s) To Shares Nos. From 1. Maniu Gupta 22750266 | 22750930 | 665 F.V. Rs.2/ 1088937 79269 2. DK GUPTA

Any person who has/have a claim in respect of the said certificate(s) should lodge his/he their claim with all supporting documents with the Company or Kfin Technologies Ltd Selenium Tower B, plot 31-32, Gachibowli, financial district, Hyderabad-500032. If no valid and legitimate claim is received within 15 days from the date of publication of this notice the Company will proceed to issue duplicate share certificate(s) to the share holder(s) liste above and no further claim would be entertained from any other person(s).

Name of the shareholder: 1/MANJU GUPT Date: 19/10/2024 Name of the shareholder: 2/ DK GUPTA

#### **BAJAJ HOUSING FINANCE LIMITED** BAJAJ FINSERV

Corporate Office: Cerebrum It Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra - 411014 BRANCH OFFICE 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702 Marol Maroshi Road, Sankasth Pada Welfare Society, Marol., Anderi East, Mri East, Mumbai, Maharashtra- 400059 Authorized Officer's Details: Name: Vishwajeet Tusharkant Singh, Email ID: vishwajeet.singh1@bajajfinserv.in Mob No. 8669189048 & 9769688946

#### PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND

RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act') Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited (BHFL') and the possession of the said immovable property ('secured asset/property') has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on 07/11/2024 and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules

Loan account details/Borrower/s & Guarantor/s Name & Address

LAN:- H405DHB0012168, H405DHT0012682 & H405DHT0012695 1. Jayaprakash Narayan Singh (Borrower)

2. Sunita Singh (Co-borrower) Both at 401, Daffodil Royal Flora complex near Near anand sagar resort Ambarnath E Palegaon Thane Thane-421501 TOTAL OUTSTANDING:.Rs. 28,77,112/-(Rupees Twenty Eight Lakhs Seventy Seven Thousand One Hundred Twelve Only) Along

1. Date & Time Of E-auction 2. Last Date Of Submission Of EMD
3. Date & Time Of The Property Inspection 4. Property Description

1) E-auction date :- 07/11/2024 between 11:00 Reserve Price: Rs. am to 12:00 pm with unlimited extension of 5 minutes, 2.) Last date of submission of EMD with Fifteen Lakhs Only) KYC is :- 06/11/2024 up to 5:00p.m. (IST.) EMD: Rs. 1,50,000/ XYC is: - 06/11/2024 up to 5:00p.m. (IST.)
3.) Date of inspection: - 19/10/2024 to 05/11/2024
between 11:00 am to 4:00 pm (IST). 4.)
Description of the immovable property: All that piece and parcel of the property Flat No. 401, 4th Floor, Daffodil, Royal Flora Complex Near Anand Aagar, resort palegaon, Ambernath East, Thane, Maharashtra-421501. with future interest and charges accrued w.e.f

Maharashtra-421501. Terms and Conditions of the Public Auction are as under: • Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Baia Housing Finance Limited. •The Secured asset will not be sold below the Reserve price. •The Auction Sale will be online through e-auction portal. •The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 7th November, 2024 from 11:00 AM to 12:00

PMt o onwards with unlimited auto extension of 5 minutes each. +For detailed terms and conditions please refer company website URL https://www.bajajhousingfinance.in/auction-notices or for any clarification please connect with Authorized officer. Sd/- (Vishwajeet Tusharkant Singh Authorized Officer, Bajaj Housing Finance Limited

UNITY SMALL FINANCE BANK LIMITED UNITY SMALL FINANCE BANK LIMITED

Corporate Office, Centrum House, CST Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (E),

Mumbai-400098

## **PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE OF SECURED ASSETS**

Unity Small Finance Bank Limited is an assignee and a secured creditor of below mentioned borrower by virtue of Business Transfer Agreement date: 26.10.2021 executed with Centrum Financial Services Limited. The undersigned in exercise of powers conferred under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security InterestAct, 2002 and Security Interest (Enforcement) Rules, 2002 hereby give notice to public in general that the below mentioned property shall be sold by way of "online e-auction" for recovery of dues.

The property shall be sold strictly on "AS ISWHEREIS", "AS ISWHAT IS" and "NO RECOURSE" basis apart from other terms mentioned below.

Name of the Borrower / Amount of Description of Property Last Date & Date & Reserve Earnest

Co-Borrower / Guarantors / Mortgagor	Secured Debt as per Demand Notice (Amt. in Rupees)		for submission of Bid	Time of Inspection	time of E - Auction of Property	Price (Amt. in Rupees)	Money Deposit (Amt. in Rupees)			
Niramaya Hospital     Lkalpesh Kashinath     Tarmale     3.Monika Kalpesh     Tarmale     Loan     Account No.     CFSLMUMLOAN000005     002030	Total Outstanding as on 08.06.2023 – Rs. 43,46,375.44/- (RUPEES FORTY- THREE LAKH FORTY-SIX THOUSAND	All That Piece And Parcel Of Flat No. 202. Floor No. 2nd In The Building Known As Sai Sankar Sarkul In Wing Known As Shivam A Wing Admeasuring 845 Sq. T Built Up Constructed On Land Bearing Survey No. 191, Hissa No. 6, Lying, Being Situated At Village Vashind, Taluka Sahapur, District Thane Within The Limits Of Vashind Grampanchaya T Together With All The Easement Rights And Benefits, Owned By Mr. Kalpesh Kashinah Tarmale And Mrs. Monica Kalpesh Tarmale	Till 2.00 PM	On 01.11.2024 & 25.11.2024 Between 11.00 a.m. To 2.00 p.m.		Rs. 33,80,000/- (Rupees Thirty Three Lakhs Eighty Thousand Only)	Rs. 3,38,000/- (Rupees Three Lakhs Thirty Eight Thousand Only)			
TERMS AND CONDITIONS OF E-AUCTION SALE										

The property shall not be sold below the reserve price and sale is subject to the confirmation by Unity Small Finance Bank Limited as secured creditor. The property shall be sold strictly on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE BASIS".

E-auction will be conducted 'online' through Bank's approved service provider M/s. Arca Emart Pvt. Ltd at the web Portal – www.auctionbazaar.com.

E-auction Tender Documents containing online e. auction bid form, Declaration, and General Terms and Conditions of online auction sale are available in www.auctionbazaar.com.

hold a valid email ID. (e-mail ID is necessary for the intending bidder as all the relevant information and allotment of ID & Password by M/S. ARCAEMART PVT. LTD (Auctionbazaar.com) may be conveyed through e-mail).
The prospective qualified bidders may avail of online training on e-Auction from Mis. ARCA EMART PVT LTD, Flat 1405, C Block, MPM Santha Sriran

The prospective qualified bidders may avail of online training on e-Auction from Mis. ARCA EMART PVT LTD, Flat 1405, C Block, MPM Santha Sriram Pinnacle, Yellareddy Guda, Ameepet, Hyderabad-500073 IN. Website at www.auctionbazaar.com. Helpline No +91-8370969696, +91-9221238387 (Mumbai), +91-95860883339879187370 (Gujarat) Email-ID: contact@auctionbazaar.com, support@auctionbazaar.com to the date of e-Auction. Neither the Authorised Officer/Bank nor Mis. ARCA EMART PRIVATE LIMITED (Auctionbazaar.com) will be held responsible for any internet Network problem/Power failured any other technical lapses/failure etc., toward off such contingent situations the interested bidders are requested to ensure that they are technically well-equipped with adequate power back-up etc., for successfully participating in the e-Auction event.

Eamest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT fund transfer to Current Account No. 026881300002122, Name of the Bank: Yes Bank L imited, Branch: Kalanagar, Greater Mumbai, Name of the Beneficiary: Unity Small Finance Bank Limited, IFSC Code\_YESB0000268. Please note that the Cheque/Demand Draft shall not be accepted towards EMD.

The Bids below reserve price and/or without EMD amount shall not be accepted. Bidders may improve their further bid amount in multiple of Rs.20,000-(Rupees Twenty Thousand Oniv).

(Rupees Twenty Thousand Only).
The successful bidder shall pay 25% of the bid amount/sale price (including earnest money already paid) immediately after declaration of successful bidder. The successful bidder will deposit balance 75% of the bid amount/sale price within 15 days from declaration of successful bidder, subject to TDS as

If successful bidder fails to deposit sale price as stated above, all deposits including EMD shall deemed to be forfeited without any further notice. However

If successful bidder fails to deposit sale price as stated above, all deposits including EMD shall deemed to be forfeited without any further notice. However, extension of further reasonable period for making payment of balance 75% may be allowed and shall be at the sole discretion of authorized officer.
 The EMD amount of unsuccessful bidders will be returned without interest, after the closure of the E-auction as per process.
 The particular sgiven by the Authorized officer are stated to the best of his/her knowledge, belief and records. Authorized officer shall not be responsible for any error, mis-statement or omission etc.
 The under signed Authorized Officer has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn/postpone/cancel the sale or modify any terms and conditions of the sale without any prior notice or assigning any reasons.
 The bidders should make discrete enquiries as regards charges/encumbrances on the property and should satisfy themselves about the title, extent, quality of the property before submitting their bid. No claim of whatsoever nature regarding charges, encumbrances over the property and any other matter etc., shall be entertained after submission of the online bid.
 Any arrears, dues, taxes, charges whether statutory or otherwise including stamp duty/registration fees on sale of property shall be bome by the purchaser only.

Forfurther details, contact Mr. Neelesh Bidwe (Mobile No. 8879770092) and Ms. Khevna Desai (Mobile No. 9820146641), and Authorized Officers of

Forfurther details, conflict Mr. Neetesh BidWe (Mobile No. 601311/04/s2) and mis. Arterna besa (Mobile 18:00-18:00


THIS NOTICE WILL ALSO SERVE AS STATUTORY 30 DAYS NOTICE TO THE BORROWER/ GUARANTORS/ MORTGAGOR UNDER SARFAESI ACT Place: Mumbai Date: 18.10.2024 Authorised Officer, For Unity Small Finance Bank Limited

#### PUBLIC NOTICE

This NOTICE is hereby given to this Public that Flat 1103, Nisha Residency, LT Road, Near Gurudwara, Goregaon (W), Mumbai Motilal Nagar, Maharashtra- 400 104; admeasuring an area of 72.10Sq. Mt. in Nisha Residency Co-operative Chs. Ltd. constructed on that land bearing CTS No. 268 (hereinafter referred as the said flat). Under the agreement for the transfer dated 14/05//2013 executed by Mr. Sujay Gulwadi and Mrs. Sita S Gulwadi and transferred by way of purchase in the name of 1) Ashok Chawla 2) Rakesh Chawla and 3) Anjana Gupta. That Late Ashok Chawla passed away on 25/12/2013 vide DC No: 741726197, (Deceased) leaving behind Mr. Rakesh Chawla as the only legal heir of the deceased. That the society has transferred share, right, title and interest of the deceased in said flat in the name 1) Rakesh Chawla 2) Anjana Gupta on dated 11/10/2024 by following due process of law. All the Banks Financial Institutions, person/s etc., are hereby requested to intimate to my client or me as their Attorney about any claim, encumbrances of whatsoever nature like a mortgage, lien, lease, possession, Easement, Court Decree maintenance, gift or any other encumbrances of whatsoever nature in respect of said flat from any person having right, title and interest in the application property by way of release. legal heirs etc. of with sufficient proof within 15 days from the date of publication otherwise it will be treated that noting objections or claim is their over it.

Salil V Dabke

Office: Ch. No.5, SPS Lawyers, 24BD, Rajabahadur Compound, Fort, Mumbai-400 001.



# **BAJAJ HOUSING FINANCE LIMITED**

Corporate Office: Cerebrum It Park B2 Building 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014,

Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East Mumbai, Maharashtra 400059, INDIA, 3rd floor, Khullar Chambers, 304 and 305 Munje Chowk, Sitabuldi, Nagpur-440012

POSSESSION NOTICE

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002.Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002.(Appendix-IV)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Mys BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest End 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) /Co Borrower(s) /Co Borrower(s) / Rules 2002, issued Demand Notice(s) for Borrower(s) /Co Borrower(s) / Rules 2002, issued Demand Notice is hereby given to the Borrower(s) / Rules 2002, issued Demand Notice is hereby given to the Borrower(s) / Rules 2002, issued Demand Notice is hereby given to the Borrower(s) / Rules Rules (S) / Ru

**Description of Secured Asset** Name of the Borrower(s) / Demand Notice (Immovable Property) Guarantor(s) (LAN No, Name of Branch) Date & Amount All That Piece And Parcel Of The Non
-agricultural Property Described As: Flat N.
303, 3rd floor, A Wing, Sai Simran, Near Platinum
Pride, Plot No. 163, Sector 4,, Navi Mumbai,
Indusand Four Hundred Eighty Sever Branch : MUMBAI All That Piece And Parcel Of The Non 14.10.2024 (LAN No. H001HHL0474062 and 303, 3rd floor, A Wing, Sai Similar, Navi Mumbai, Pride, Plot No. 163, Sector 4, Navi Mumbai, Only) H001HLT0478513) 1. MANISH RAOSAHEB PATIL Karanjade, Panvel, Maharashtra-410206 Through legal heir Since Deceased)

(Borrower) 2. RIMPY MANISH PATIL (Co-Borrower)

Both At Plot No 36 Flat No 303, Laxmi Apt Sector 22 Kamothe, Navi Mumbai, Maharashtra-410209 Branch : MUMBAI All That Piece And Parcel Of The Non (LAN No. 405HSLEC683333) 1. AKASH JANGALE (Borrower)

25th July 2024 14.10.2024 -agricultural Property Described As: Flat No 01, Ground Floor, Sharau Building, Plot 87, Sector 2, Ulwe, Navi Mumbai, Raigad Maharashtra-410206 Thousand Nine Hundred Twenty Six Only)

Branch : MUMBAT 24th July 2024 All That Piece And Parcel Of The Non -agricultural Property Described As: Flat No.201, 2nd Floor, Building No. A Wing, Jeevan (Rupees One Crore Twelve Lac Co-operative Housing Society Ltd, Panchpakhadi, Fourteen Thousand Eleven Only) (LAN No. H405HLD0977071 and H405HLT1000907) 1. SANDEEP SHRIRANG SALUNKHE (Borrower) Thane (W), Maharashtra- 400602

2. SARIKA SANDEEP SALUNKHE (Co-Borrower)

Ulwe, Navi Mumbai -410206

B

EMD OF THE PROPERTY

BID INCREMEN

3. AARYA STAFFING & SERVICES PVT LTD. (Through its Proprietor/Authorised Signatory/Managing Director) (Borrower)
All Above At:Ramchandra Nagar No. 2, Chawl No 18, Room No 3, Opp. Nitin Company, Thane, Maharashtra-400602

(LAN No. H405HHL0797042 and H405HLT0814933 and H405HLT0814934 ) 1. SANKET SUBHASH ZAGADE

-agricultural Property Described As: Flat No 701, 7th Floor, D Wing, Mangeshi City Complex, Murli Kunj 2 Chsl, Kolivali, Near Shree Complex Chowk, Kalyan (West), Thane, Maharashtra-421301

2. PRIYANKA SHAM GAIKAWAD (Co-Borrower)

Both At Flat No 701 D Wing Mangesh City Phase 1, Kolivali Road, Near Shree Complex, Thane, Maharashtra-421301 All That Piece And Parcel Of The Non
-agricultural Property Described As: Flat No
608, 6th Floor, F Wing, Sky City, Phase 1 Building
No 2, Besides Ridhi Vinayak Village Nilemore, Virar
West Dist Delphar Marchite 401232 15.10.2024 (LAN No. H405HHL0920796 and H405HLT0927550 ) 1. NARESH ANAND CHANDURKAR West Dist. Palghar, Maharashtra- 401303

2. NISHA NARESH CHANDURKAR (Co-Borrower) Both At Flat No 119 Mandareshwar Apt Naringi, Bypass Road, Naringi Bypass Behind, Virar, Maharashtra-401305

All That Piece And Parcel Of The Non
-agricultural Property Described As: FLAT NO
702 7TH FLOOR WING B, BUILDING NO 1 RNA NG
SUNCITY, KANDIVALI EAST MUMBAI, MUMBAI, Thousand Eight Hundred Thirty Six (LAN No. 405HBTEH128528 and 405LTDEH253453 ) 1. Mr MANISH FARKASE

MAHARASHTRA-400101 At 1B/ 702 RNA N G Suncity Phase 01 Thakur Village, Kandivali, Mumbai, Maharashtra-400101 2. SUNITA MANISH FARKASE (Co-Borrower)

At Flat 1/B 702 RNA NG Suncity Thakur Village, Kandivali East, Mumbai, Maharashtra-400101

Branch: MUMBAI All That Piece And Parcel Of The Non All That Piece And Parcel of The Non

-agricultural Property Described As: Flat Nol

703 7th Floor C Type Niraj City, Admeasuring 430l
Sq. Ft., Bearing Survey No. 55/1, Khadakpada Kalyan, Village Barave Thane, Maharashtra-(LAN No. H405HLT0185764 and H405HLD0184165 and H405HLT0185763) 1. AMIT JAYWANT KADAM

2. JAEE AMIT KADAM (Co-Borrower) Both At Prakash Patiya Bhagat Chawl, Room No 2, Jai Bhavani Mata Marg Amboli, Next To Avdut Computer Education Ramesh Nagar Andheri Railway Mumbai-400058 -agricultural Property Described As: All piece and parcel of Plot No. 38-B admeasuring 139.354 Sq Mtrs out of Land bearing Kh No. 267/1, P.H. No. 11, being a portion of the land bearing Khasra No. 44/1 and 45/1, City Survey No. 1019, Sheet No. England.

Branch: NAGPUR (LAN No. H406HLD1121101 and H406HLT1128990) 1. TINU PALACKAL VARGHESE

2. SARAMMA PALACKAL VARGHESE (Co-Borrower) Both At House No 38/B, Behind Police Plot No. 25-B, North Plot No. 39-B, South Plot No. 37-B

(Borrower)

Line Takli, Nagpur, Gandhi Layout Jaffar Nagar Katolroad Maharashtra-440013

Date: 19.10. 2024 Place:- MAHARASHTRA

Authorized Officer Bajaj Housing Finance Limited

29th July 2024

15.10.2024

# NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of **GODREJ CONSUMER PRODUCTS LIMITED** having its Registered Office at Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli East, Mumbai 400079 registered in the name of the following shareholder have been lost by them.

44/1 and 45/1, City Survey No. 1019, Sheet No. 520/89 Mouza Zingabai Takli together with house standing thereon bearing House No. 1190/B/38 in Ward No. 61, Zone 10 within the limits of Nagpur Municipal Corporation and Nagpur improvement Trust East Road, West

 
 Name of Shareholder
 Folio No.
 Certificate Nos.
 Distincive Nos.

 NAYANA R JAIN
 0119475
 527882 584821
 64405049-64405168 739822976-739823095
 608388 1080943711-1080943830 120 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the

Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C 101, 1 Floor, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumba 400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be ntertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate. Name of the Share holde



bove referred share certificate.

# Star Housing Finance Ltd

Registered Office: 707, Landmark Centre, 7th Floor, Opposite City Prid Theatre, Pune - Satara Road, Parvati, Pune - 411009

# APPENDIX IV [See Rule - 8 (1)] POSSESSION NOTICE

Whereas The undersigned being the Authorized Officer of the Star Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 04.06.2024 calling upon the Borrower. Guarantor/Mortgagor 1. Mr. Rajkumar indrakishor Vishwkarma 2. Mr. Indrakishor MathurDas Vishvakrma 3. Mrs.Kiran Rajkishor Vishwkarma (LAN-ASHPAN-17) to repay the amount mentioned in the notice being Rs. 27,49,061/- (in words Rupees Twenty-Seven Lacs Forty-Nine Thousand Sixty-One Only) as on 04.06.2024 with further interest & charges until payment in full within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of the demand notice till the

date of payment/realization. The Borrower/Co-Borrower/Guarantor/Mortgagor despite being served with the said notice and having failed to repay the entire notice amount together with further interest and other charges, notice is hereby given to the Borrower/Co-Borrower/Guarantor/Mortgagor and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 14th day of October of the year 2024.

The Borrower/Co-Borrower/Guarantor/Mortgagor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property would be subject to the charge of the Star Housing Finance Ltd. for an amount of Rs.2749061/- (in words Rupees Twenty-Seven Lacs Forty-Nine Thousand Sixty-One Only) as on 04.06.2024 together with further interest and other charges till the date of payment/realization. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

# Description of the immovable property

All that part and parcel of the Land & Building situated at Residential House situated at Flat No. 406, 4th Floor Survey No. 34 hissa no 4+6b/2 (part) CTC No.4545 vill bhanwaj raigad in the name of Mr. Rajkishor Indrakishor Vishwakarma Total Area: 510 sq ft

Place : Mumbai Date: 15.10.2024

Authorized Officer Star Housing Finance Ltd

# S & T Corporation Ltd. REGISTERED OFFICE: 195, WALKESHWAR ROAD, MUMBAI-400006

CIN - L51900MH1984PLC033178 Extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and six months ended September 30, 2024

Extract of Staff	indaione and Consolidated Financial Results for the quarter and six months ended September 30, 2024									(₹ in Lakh)		
Particulars			Sta	ndalone			Consolidated					
		For quarter ended Half-year ended For year ended		For quarter ended			Half - Year ended		For year ended			
	30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024	30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited
1 Revenue from operations	4.25	4.25	4.05	8.51	8.10	0.85	4.25	4.25	4.05	8.51	8.10	0.85
2 Other Operating Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	3.61	0.00	0.00	0.00	0.00	0.00	3.61
3 Other Income	7.56	1.59	0.00	9.16	0.00	16.68	7.56	1.59	0.00	9.16	0.00	16.68
4 Total Income (1 + 2 + 3)	11.81	5.84	4.05	17.67	8.10	21.14	11.81	5.84	4.05	17.67	8.10	21.14
5 Expenses												
a) Purchases	155.80	0.00	0.00	155.80	0.00	0.00	155.80	0.00	0.00	155.80	0.00	0.00
b) Changes in Inventory	-208.50	0.00	0.00	-208.50	0.00	0.00	-208.50	0.00	0.00	-208.50	0.00	0.0
c) Employee benefits expense	3.32	3.59	3.40	6.91	6.03	13.89	3.32	3.59	3.40	6.91	6.03	13.8
d) Finance costs	0.00	0.01	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.01	0.00	0.02	0.00	0.0
e) Depreciation and amortisation expense	0.44	0.44	0.44	0.88	0.88	1.75	0.44	0.44	0.44	0.88	0.88	1.75
f) Administration and other expenses	10.87	9.05	4.84	19.93	11.24	20.76	10.87	9.05	4.88	19.96	11.28	20.8
Total expenses (5a to 5f)	-38.07	13.09	8.58	-24.96	18.15	36.40	-38.07	13.09	8.72	-24.94	18.19	36.4
6 Profit before exceptional item and tax	49.88	-7.25	-4.53	42.63	-10.05	-15.26	49.88	-7.25	-4.67	42.61	-10.09	-15.3
7 Exceptional item (net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8 Profit before tax	49.88	-7.25	-4.63	42.63	-10.05	-15.26	49.88	-7.25	-4.67	42.61	-10.09	-15.31
9 Tax expense/Write back)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
10 Profit for the period/year	49.88	-7.25	-4.63	42.63	-10.05	-15.26	49.88	-7.25	-4.67	42.61	-10.09	-15.3
11 Other comprehensive income (net of taxes)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.0
12 Total comprehensive income for the period/year	49.88	-7.25	-4.63	42.63	-10.05	-15.26	49.88	-7.25	-4.67	42.61	-10.09	-15.3
13 Paid up equity share capital (face value per share ₹ 2 Each)	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62
14 Minority Interest												0.05
15 Other equity	659.58	659.58	664.72	659.58	664.72	659.58	659.58	659.58	664.76	659.58	664.76	659.5
16 Earnings per equity share (face value per share (₹2 Each)												
Basic and diluted before exceptional item (₹)	0.16	-0.02	-0.01	0.13	-0.03	-0.05	0.16	-0.02	-0.02	0.13	-0.02	-0.0

#### Basic and diluted after exceptional item (₹) NOTES

1. The above Standalone and Consolidated financial results of the Company for the quarter ended September 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on October 18, 2024 and have been subjected to Limited Review by Statutory Auditors. The Financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as notificed under Section 133 of the Companies Act, 2013 and in compliance with the presentation and dislosure requirments of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

0.13

-0.03

-0.05

0.16

-0.02

-0.02

0.13

-0.02

-0.05

-0.01

2. Consolidated Financial results comprises of financial statement of the Company and Ssavai Abodes LLP, wherein the Company holds 95% Stake.

0.16

-0.02

3. The Company is operating only in one segment. Hence Segment reporting is not given.

4. The figures for the quarter ended March 31, 2024 included in the accompanying Statement are the balancing figures between the audited figures in respect of full financial year ended on March 31, 2024 and published unaudited year-to-date figures upto the nine months period ended on December 31, 2023, which were subjected to Limited review

5. These financial results are available on Company's website www.stcl.co.in and also on website of BSE Limited www.bseindia.com,where the Co. is listed.

For S&T Corporation Limited Sd Ajay Savai **Managing Director** 

DIN: 01791689 Date :- 18.10.2024

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत बोली सूचनेंद्वारे जाहिर लिलाव केट्रस्ट अबर, १००१ (जानवा) जातात जारात त्यात्र कार्यात्र कार्यात्र कार्यात्र कार्यात्र कार्यात्र कार्यात्र कार्यात्र विसंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) कडे वर्णन केलेली स्वावर मालमना तारण ठेवली आहे आणि त्या स्वावर मालमनेचा तावा (प्रतिभूत मालमना) सरकायसी कायद २००२ आणि तेथील नियमंतुसार प्राधिकृत अधिकान्याने ताच्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमनेची जाहिर लिलायाद्वारे कर्जाची बक्बाकी, लागू व्याज, सुरूक आणि खर्च इत्यादींच्या यसुलीसाठी बोली लावून ०७.११.२०२४ रोजी बिक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देव आहे. प्रतिभूत मालमनेची विक्री केली जात आहे

आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंगर्गत जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशियाय या तत्यायर बोली लावली बाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्सिट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित) आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तीवरु १. ई-लिलाबाची तारीख आणि वेळ, कर्ज खाते तपशील/कर्जदार व जामिनदारांचे नाव व पत्ता २. इरठे सादर करण्याची शेवटची तारीख ३. बोली वाडविणे

 मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ, कर्जः एच४०५डीएचबी००१२१६८. च४०५डीएचटी००१२६८२ व . एच४०५डीएचटी०० १२६९५ १. ई-लिलाव दिनांकः ०७.११.२०२४ रोजी स.११.००वा ते g, १२, ००चा दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्यात किस्ताम्यः . जयप्रकाश नारायण सिंग (कर्जवार) . इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः . सुनिता सिंग (सह-कर्जदार)

वांचा पत्ता: ४०१, डॅफोडिल रॉयल फ्लोरा कॉम्प्लेक्स ६. ११.२०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे) गनंद सागर रिसॉर्टजवळ, अंबरनाथ पुर्व, पालेगाव, ३. निरीक्षणाची तारीख व वेळ: विनांक १९.१०.२०२४ ते ०५.११.२०२४ ठाणे–४२१५०१. रोजी स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान. ४. स्थावर मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, डॅफोडिल, एकूण थकबाकीः रू.२८,७७,११२/- (रूपये रॉयल फ्लोरा कॉम्प्लेक्स, आनंद सागर रिसॉर्टजवळ, पालेगाव, अंबरनाथ पुढील च्याज आणि दिनांक १५.१०.२०२४ रोजी | पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०१ वेथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. गसन जमा झालेल्या शुल्कांसह.

राखीव रू.१५,००,०००/- (रूपये इस्ठे: रू.१,५०,०००/-(रूपये एक लाख पन्नास हजा फक्त) राखीव किंमतीच्या १०% बोली बाढविणे रू.२५,०००/ - (रूपये पंचवी हजार फक्त) व त्यापटीने

सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत: ● जाहिर लिलाव जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर आयोजित केले जात आहे आणि बजाज होसिंग फायनान्स लिमिटेडला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. ● प्रतिभूत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. ● लिलाव विक्री ई-लिलाव पोटेलद्वारे ऑनलाइन होईल. ● ई-लिलाव https://bankauctions.in या पोटेलद्वारे ७ नोव्हेंबर, २०२४ रोजी स.११.०० ते बु.१२.०० पर्यंत प्रत्येक्ष ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल. ● वोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई-लावाच्या तपशीलवार अटी व शर्तीकृरिता कॅपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेट द्यावी किंव पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

सही/- (रुतुराज सुर्वे) प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

दि डेक्कन मचेन्टस् को-ऑप. बॅंक लि.

मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४.

दूरध्वनी क. ०२२-२३८९१२३३ 🛭 ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट - www.deccanbank.com स्थावर मिळकतीच्या विक्रीकरीता लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचत सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) व ९ तरतुदीन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना.

कर्जदार/ हमीदाराचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत रु. लाखात	इ.अ.र. रु. लाखात	मालमत्ता पाडण्याची तारीख व वेळ		
मे. अजय कन्स्ट्रक्शन (मालक) श्री.अजय पांडुरंग पाटील	कन्स्ट्रक्शन १. प-लॅट नं ए/५०४, पाचवा मजला, शितल लक) धारा कॉम्प्लेक्स, प्लॉट नं. २८,सेक्टर ७, अजय कामोठे, नवी मुंबई. ४१० २०६		o <b>९.</b> २१	दि. २५.१०.२०२४ आणि ०६.११.२०२४ सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० वाजेर्पंत		

पर्यंत उपलब्ध आहेत. इसारा रक्कम ही दि डेक्कन मर्चट्स को-ऑप. बँक लि. च्या नावाने मुंबई थेथे देय असलेल्या डिमांड ड्राप-ट

२) आलेल्या निविदा **दि डेक्कन मर्चट्स को-ऑप. बँक लि., मुंबई**च्या मुख्य कार्यालयात **दि.०८.११.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता** उघडण्यात येतील. इच्छूकदार निविदा उघडल्यानंतर आपली आफर रक्कम वाढवू शकतात. इच्छूकदार हे स्वतः उपस्थित असले पाहीजेत. यशस्त्री इच्छूकदार यांनी खरेदी रकमेच्या **२५ टक्के रक्कम (१५ टक्केइसारा रक्कम पक्डून)** त्वरीत बँकेत भरणा केली पाहीजे.

जरणार यांचेकडे मिळेल. बँकेला कोणतीही निविदा किंवा सर्व निविदाकोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार आहे.

दिनांक: १९-१०-२०२४ सही/-प्राधिकृत अधिकारी ठेकाण : मुंबई

दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. जिंचा **प्रत्यक्ष कब्जा** दि डेक्कन मर्चट्स को-ऑप. बँक लि., मुंबई, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिका-यांनी घेतला आहे. त्याखालील विनिदेशानुसार संबंधित कर्जदार आणि जामीनदारांकडून दि डेक्कन मर्चट्स को-ऑप. बँक लि., मुंबई (तारण धनको ) ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी **दि.०८.११.२०२४ रोजी सकाळी ११.३० वा. े "जे आहे जेथे आहे**" **"जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे"** तत्वाने विकण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली **टेक्नीकल बीड व फायनान्शियल बीड दोन वेगवेगळ्या पाकीटात चावीत.** ही दोन्ही पाकीटे एकत्रित एका पाकिटात घालून मोहोरबंद लिफाप-यातील देकार, बँकेच्या मुख्य कार्यालयात **दि.०७-९१-२०२४** रोजी किंवा त्यापुर्वी कामकाजाच्या दिवशी **सकाळी <sup>°</sup>९०.०० ते सायं. ५.०० वा.** वेळेत

	कजदार/ हमीदाराचे नाव	स्थावर ।मळकताच वणन	राखाव ।कमत रु. लाखात	इ.अ.र. रु. लाखात	नालमत्ता पारुण्याचा तारीख व वेळ				
l	मे. अजय कन्स्ट्रक्शन । १. प-लॅट नं ए/५०४, पाचवा मजला, शितल		६१.३८	०९.२१	दि. २५.१०.२०२४				
l	(मालक)	धारा कॉम्प्लेक्स, प्लॉट नं. २८,सेक्टर ७,	(ਟੀडੀएस		आणि ०६.११.२०२४				
l	श्री.अजय कामोठे, नवी मुंबई. ४१० २०६ पांडुरंग पाटील क्षेत्रफळः ७५९ चौ. फुट बांधीव		सहीत)		सकाळी ११:३० ते				
l			,		दुपारी १२:३०				
l		मालक श्रीमती चंदप्रभा पां पाटील			वाजेर्पत				
ŀ	a) निविदा अर्ज बँकेच्या	मुख्यालयात किंवा कोणत्याही शाखेतून रक्कम रूप	ये ३,०००/- (विना	परतावा) भरणा	करुन दि.०७.११.२०२१				

किंवा RTGS/NEFT च्या रुपाने जमा करताना आपल्या ऑफर सोबत जमा करणे. जर इच्छूकदार सदर लिलावात यशस्वी झाला तर सदर रक्कम विना व्याजासह परत केली जाईल.

वर्वरीत ७५८ टक्के रक्कम ही बँकेचे ऑफर पत्र मिळाले पासून १५ दिवसांचे आत भरणा केली पाहीजे. अन्यथा इच्छूक खरेदीदाराने भरलेली पूर्ण रक्कम ही बँकेचे ऑफर पत्र मिळाले पासून १५ दिवसांचे आत भरणा केली पाहीजे. अन्यथा इच्छूक खरेदीदाराने भरलेली पूर्ण रक्कम ही कोणतेही कारण न देता बँक खाती जमा केली जाईल. बँकेने विक्री व्यवहाराकरीता कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. चौकशी तसेच खरेदी संबंधी अटी व नियमांची माहिती खाली सही

वैज्ञानिक सुचना सरफेसी कायदा २००२ अंतर्गत कर्जदार/जामीनदार यांना वैज्ञानिक सुचना आपण वरील रक्कम ही लिलावापूर्वी भरावी. अन्यथा सदर नालमतेची विक्री करणेत येईल व काही रक्कम येणे असल्यास ती आपणाकडून व्याज व खर्चासोबत वसूल केली जाईल.

By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Seemab Jamil Khan is owner of Flat No. 06, 4th Floor, Building No. A-6/5, Prasanna Prabha Co-operative Housing Society Numbai-400092. Mrs. Seemab Jamil Khan purchased the said flat from Mr. P.P. Sasidharan . Pillai by and under a registered Agreement fo Sale dated 11th February, 1999. Mrs. Seemal Jamil Khan has lost, misplaced her predecessor original Agreement for Sale dated 13t September, 1980 between Mr. E. Balchandra and Mr. P.P. Sasidharan Pillai and the said Agreement for Sale is not treceable after making proper search and efforts. Mrs. Seemab Jam Khan has also decided to sell the said flat. Claims and objections are hereby invited from the objectors, claimants having objection, claim or the basis of the said lost Agreement for Sale dated 13th September, 1980 between Mr. E. Balchandra and Mr. P.P. Sasidharan Pillai. The objectors, claimants may contact to the undersigned within 15 days from the date of publication of this notice, along with

documentary support in his/her/their claim failing

which the sale transaction of the said flat will be

सही/-

PUBLIC NOTICE

completed and thereafter any claim or objection will not be considered. ए ॲण्ड आर असोसिएटस (वकील व कायदेशीर सल्लागार) K. R. TIWARI - ADVOCATE ९८६७३५८८११, ९०८२४३५१५५, ९८३३४६२५२२ Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane - 401 107. विनांक: १९.१०.२०२

## जाहिर नोटीस

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. फ्लॅट क्र.८११. ८व

जला, क्षेत्र ४८४ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, विंग क्र.जी-२

हाब इमारत क्र.१, पुर्णगंड को.ही.सो. लिमिटेड, सरोव

जॅम्प्लेक्स, समता नगर, कांद्रिवली पर्व, मंबई-४००१०<sup>९</sup>

ही जागा शोभा चंदुलाल पुरोहित यांच्या नावे आहेत

रंत शोभा चंद्रलाल परोहित यांचे ०२.१२.२०१८ रोज

प्रविण व्यास २ (माझे अशील) या एकमेव कायदेशी

गरसदार व प्रतिनिधी आहेत आणि अन्य कोणीह

क्रायदेशीर वारसदार नाहीत. शोभा चं**वुलाल पुरोहि** 

मुलगा दिनेश पुरोहित यांचे यापुर्वीच निधन झाले आहे माझे अशील श्रीमती किना प्रविण व्यास यांनी त्यांच्य

नदर फ्लॅटमधील मयत आईचे शेअर्स हस्तांतरणासाठी अर

केला आहे. जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षे

सल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेज

ाव्यांसह दकान क्र.८, एन.जी. सनसिटी फेझ-

. हो-ऑप.ही.सो.लि., ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व)

मुंबई-४००१०१ येथे सदर सूचनेच्या तारखेपासून १

विवसात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की

. भोणाही व्यक्तीस दावा नाही आणि सोसायटीकडून अव

सही/-

स्विकारला जाईल याची नोंद घ्यावी.

ठिकाण: मुंबई

र्वसामान्य जनतेल येथे सचना देण्यात येत आहे की, मळत: श्रीमर्त

गंगिनी मुसतीधर मटकर या फ्लॅट क्र.११, २रा मजला, क्षेत्र ६३९

चौ.फ. कार्पेट क्षेत्र, शकत कोहीसोलि.. ९. केजीएस रोड. जोगेल्य

(पुर्व), मुंबई-४०००६० या जागेच्या कायदेशीर मालक होत्या आणि अनुक्रमांक ५१ ते ५५ अंतर्गत भागःमाणयत्र क्र.११ च्या धारव

होत्या. जे त्यांनी मे. मिथीली कत्स्टक्शन कंपनी यांच्याकहन दिनां

क्र.सीओए/एवाय/५८५१/०८ धारक मुद्रांक संकलकांसमक्ष नें

करण्यात आले आणि विहित मुद्रांक गुरुक जमा करण्यात आले. सद श्रीमती हेमांगिनी मुस्तीधर मटकर बांचे ७७.०१.२०१९ रोजी निध

जाले. त्यांच्या परचात शी. मरलीधर बी. मठकर (पती), शी. शैले

मुलगी) हे त्यांचे कायदेशीर वारसदार असून सह-मालक म्हणून त्यांन

ागर व वास्साहक आहे. स्वर्गीय हेमांगिनी मुस्तीधर मटकर बारे धनानंतर त्यांचे कायदेशीर वास्तदार श्री. शैलेश मुरलीधर मटकर व

श्रीमती सपना सी. पाटकर बांनी त्यांचे अविभाजीत शेअर्स श्री

स्तावेज क्र.बीडीआर-९/१५७०६/२०२३ नुसार नोंद असले

दिनांक २५.०९.२०२३ रोजीच्या मुक्तता करामामानुसार मुक्त दिनांक २५.०९.२०२३ रोजीच्या मुक्तता करामामानुसार मुक्त दिनांक २५.०९.२०२३ रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर-९,

१५७०७/२०२३ नसार नोंट असलेले दिनांक २५.०९.२०२१

जिच्या बक्षीस खरेदीखतानुसार श्री. मुरस्तीधर बी. मटकर या

सदर फ्लॅट त्यांचा मुलगा व मुलगी अर्थात श्री. शैलेश मुस्लीध

स्टकर व श्रीमती सपना सी. पाटकर गांच्याकडे बांडीत म्हणून दिले आणि तेव्हापासून श्री. शैरनेश मुरतनीधर मटकर व श्रीमती सपना

सी. पाटकर् बांच्याकडे मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर, बहिवा

श्री. चुडासामा संजय किशन यांच्याकडे मालकीत्व आधारा

हर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, भाडेपडा, वहिवा

दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाश ारखेपासून १४ दिवसात त्यांचे दावा आवश्यक दस्तावेजी

व्यांसह लेखी स्वरूपत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथ

रंगा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समज

जाहीर नोटीस

प्रबंधक /तनिस/मु. उप./सुनावणी/२०२३/

अपिल क्र ४०/२०२३

श्री चेतन मुरलीराम गुप्ता,

विरुध्द

अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा

अपिलिय प्राधिकारी, पश्चिम उपनगरे,

वांद्रे आणि ईतर

यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपिलिर

प्राधिकारी (अति/निष्का) पश्चिम उपनगर

यांच्या आदेशाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी

(सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास) १९७९

ाधिनियम कलम ३५ अंतर्गत नियम ७

(२(अ)) अन्वये तक्रार निवारण समिती

(मुंबई उपनगरे) आमचे कार्यालयात अपिल

निवारण समिती यांच्या न्यायालयासमोर

दिनांक १३/०९/२०२४ रोजी सुनावर्ण

घेण्यात आली होती. सदर सुनावणी दरम्यान

सदर प्रकरणात अपिलार्थी श्री चेतन मुरलीरा

गुप्ता, तसेच तक्रार निवारण समिती (मुंबई

उपनगरे) यांच्या कार्यालयातून प्रतीवादी क्र

सचिव/अध्यक्ष, मद्रासवाडी कंम्पाउंड को

हो सो. लि.. व प्रतिवादी क्र. ४ विकासक

मे. मे, पिंकी कंस्ट्रक्शन, प्रतिवादी क्र.

गौरीशंकर भुनाथ ठाकुर, प्रतिवादी क्र. ६

श्री गंगाप्रसादर मुरली राय, प्रतिवादी क्र. ७

श्री रामचंद्र राय आणि श्री विद्याधर धनुषधरी

दुबे, यांचा जो पत्ता दिला आहे त्या पत्त्याक

नोटीस पाठवली असता यांना ती मिळालीच

सचिव/अध्यक्ष, मद्रासवाडी कंम्पाउंड को

हो सो. लि., व प्रतिवादी क्र. ४ विकासक मे. पिंकी कंस्ट्रक्शन, प्रतिवादी क्र.

गौरीशंकर भुनाथ ठाकुर, प्रतिवादी क्र. ध

श्री गंगाप्रसाद मुरली राय, प्रतिवादी क्र. ७

श्री रामचंद्र रॉय आणि श्री विद्याधर

धनुशधरी दुबे, यांचे म्हणणे ऐकण्यासाठी

म्हणून दिनांक २५/१०/२०२४ रोजी

**सकाळी ११.०० वाजता** तक्रार निवारण

समिती (मुंबई उपनगरे), पहिला मजला

जुने जकात घर, शहिद भगतिसंग मार्ग फोर्ट, मुंबई- ४०० ००९ यांचे दालनात्

सुनावणी आयोजित केलेली आहे. प्रकरणी

आपण आपलेकडील मूळ कागदपत्रांसह

सुनावणीसाठी उपस्थित राहाणेसाठी

संदरची जाहिर नोटीस देण्यात येत आहे

सदर सुनावणीस आपण उपस्थित न

राहिल्यास आपणांस काही सांगावयाचे नाही

असे गृहित धरुन नियमानुसार पुढील

सही/-

(नंदकुमार आर. साळवी)

प्रबंधक

तक्रार निवारण समिती

(मुंबई उपनगरे)

निर्णय घेण्यात येईल.

स्थळ : मुंबई शहर

दिनांक : १८/१०/२०२४

सदर अपिल प्रकरणी प्रतीवादी क्र. इ

नाही. सदर प्रकरणी ते गैरहजर होते.

सदर अपिलाच्या अनुषंगाने तका

क्र. ४०/२०२३ दाखल केलेले आहे.

अपिलार्थी श्री चेतन मुरलीराम गुप्ता

जा. क्र. १७३३

रामसागर के. कनोजिया (क्लील उच्च न्यायालय

ायः बार रूम, एम.एम. कोर्ट अंधेरी, ३रा मजला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. मोबा.:९८६७६८१७७०

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अशिल १) श्री. जितेंद्र देवानंद श्रीवास्तव व (२) सौ. वैशाली जितेंद्र श्रीवास्तव यांनी संयुक्त रित्या सदनिका क्र. ए−३४, ४था मजला "न्यू सागर अपार्टमेंट" क्षेत्रफळ ४६८ चौ. फुट बिल्ट–अप जिचा सर्वे नं. ५७अ, हिस्सा क्र. ९, कार्टमानिवली गाव, ताः कल्याण, जिः— ठाणे, पिनकोड— ४२१३०६ हा नोंदणीकृत दस्त क्र. २४१०/२२०९ अन्वये दिनांक:- १७/०४/२००९ रोजी दुय्यम निबंधक कल्याण–२ यांचे कार्यालयात नोंदविण्यात आलेला आहे. सदर सदनिकेस या पुढे "सदरह सदनिका" म्हणून संबोधण्यात येईल.

तसेच दिनांक : २३/०५/१९८८ रोजी नोटाराइज भागीदारी करार श्री. बाळाराम गोविंद पावशे व वसंत दत्तू पावशे आणि मे. संजय कन्स्ट्रवशन (डेवलपर्स) यांचे मध्ये करण्यात आला होता. त्या नंतर पहिला मळ दस्त अग्रीमेंट ट सेल हा मे. संजय कन्स्टक्शन (डेवलपर्स) व श्री. बाळाराम गोविंद पावशे यांचे मध्ये निष्पन्न झाला असून त्याची मूळ प्रत गहाळ आहे. तसेच बाळाराम गोविंद पावशे हे देखील मयत झालेले आहेत.

सदरहू सदनिकेचा दुसरा दस्त श्री. रवी बाळाराम पावशे व (१) श्री. दिपककुमार कैलासचंद्र श्रीवास्तव व (२) श्रीमती. शारदादेवी कैलासचंद्र श्रीवास्तव यांचे मध्ये नोंदणीकृत दस्त क्र. ६९८०/२००८ अन्वये दिनांक : २७/०८/२००८ रोजी दुय्यम निबंधक कल्याण—२ यांचे गर्यालयात नोंदविण्यात आलेला आहे. सदस्चा मूळ दस्त हा गहाळ झालेला आहे.

तदंतर "न्यु विशाल सागर को.हौ.सो.लि" च्या नावाने सोसायटी स्थापन करण्यात आली प्रसून तिचा सोसायटी नोंदणी क्र. टीएनए/ (कलन)/हौ/टीसी/२०३९/२००८-०९ असाँ आहे. माझे अशिलांचे नावे शेयर सर्टीफिकेट क्र. ३८ अनुक्रमांक १८६ ते १९० अन्वये पाच शेयर्स दिनांक:— ०९/०२/२०१० रोजी वितरीत / दाखल करण्यात आलेले आहेत.

तरी वरील नमूद सदनिके बाबत मूळ दस्त कोणत्याही व्यक्तीस सापडल्यास खालील त्यावर आणून द्यावे तसेच कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक, बोजा, गहाण, दान, लीज, ायाणा, फरोक्तखत, पोटगी, तारण, भाडेकरुपणाचा हक, साठेकारार समजुतीचा करार, लाभाधिकारी अथवा इतर कोणत्याही प्रकारचे हक वा हितसंबंध वगैरे असल्यास अञ्चा व्यक्तिंनी/संस्थांनी ही नोटीसप्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांचे आत आपल हरकत लेखी न्वरुपात योग्य व कायदेशीर कागद पत्रासह खालील पत्यावर घ्यावी नमूद मुद्दतीत हरकत न आल्यास कोणत्याही प्रकारच्या तकारी व हरकती विचारात घेतले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

पत्ता— लक्ष्मण निवास, पहिला माळा, पुष्पराज हॉटेल ॲड. सौ. सुजाता म्हात्रे जवळ, जोशी बाग, कल्याण (प). मो. ९८२०९३६४७४

# <u>जाहिर नोटीस</u>

व श्री. जयवंत मिकाजी पाटील यांचे मध्ये दिनांकः– १०/१/१९८७ रोजी करण्यात आलेला होता. दुसरा मूळ चैन अग्रीमेंट हा श्री. जयवंत भिकाजी पाटील व श्री. विजय लक्ष्मण वव्हाण यांचे मध्ये दिनांक :– १९/१/१९८८ रोजी करण्यात आलेला आहे.

तसेच तिसरा मूळ दस्त हा श्री. विजय लक्ष्मण चव्हाण व श्री. गणेश मोरेश्वर मेकडे यांचे मध्ये दिनांक:— १७/१०/१९९१ रोजी करण्यात आला असून त्या नंतर कलेक्टर ऑफ स्टॅम्प यांचे कडून इम्पॉंड करून घेतलेले आहे.

नोंदणीकृत दस्त क्र. ५२८/२००२ अन्वये दिनांकः– २५/०२/२००२ रोजी दुय्यम निबंधक कलन – ४ यांचे कार्यालयात नोंदविण्यात आलेला आहे.

सदर वरील नमूद मूळ दस्त अग्रीमेंट श्रीमती शोभना दिनकर म्हात्रे (बिल्डर) व श्री. जयवंत भिकाजी पाटील व दुसरा मूळ दस्त श्री. जयवंत भिकाजी पाटील व श्री. विजय लक्ष्मण चव्हाण हे घराचे सामान स्थलांतरित करते वेळेस गहाळ हरवला असून त्या बाबतची मिसिंग तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशन यांचे कडे दिनांक:— १५/१०/२०२४ रोजी केली असून, तिचा प्रोपर्टी मिसिंग रजिस्टर नंबर १७७८/२४ अन्वये तक्रार नोंदविण्यात आली

तरी सदरचा मूळ दस्त हे कोणासही मिळाल्यास त्यांनी त्वरित वरील नमूद प द्यावा आणि सदर सदनिका खरेदी-विक्री बाबत कोणास काही आक्षेप किंवा हरकत असेल तर त्यांनी त्वरित हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसांच्या आत कळवावे आणि तसे न केल्यास कोणचाही काहीही आक्षेप किंवा हरकत नाही असे समजले जाईल व नियोजित

पत्ता— लक्ष्मण निवास, पहिला माळा, पुष्पराज हॉटेल ॲड. सौ. सुजाता म्हात्रे जवळ, जोशी बाग, कल्याण (प) मो. ९८२०९३६४७४

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अशिल श्री. जयवंत लक्ष्मण खाडे यांनी सदनिका क्र. ६०, ४था मजला, "यमुना अर्जुन को.हौ.सो.लि" क्षेत्रफळ ३५० चौ. फुट ( म्हणजेच ३२.५३ चौ.मी) या मोजमापाची असून सर्वे नं. ४७ मौजे गजबंधन पाथर्ली डोंबिवली (पु), ताः कल्याण, जिः–ठाणे, पिनकोड ४२१२०१ हि नोंदणीकृत दस्त क्र. ५२८/२००२ अन्वये दिनांकः २५/०२/२००२ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय कलन-४ यांचे कडे नोंदणीकृत केला आहे. तिस या पुढे "सदरहू सदनिका" म्हणून संबोधण्यात यावे. सदरह सदनिकेचा शीर्षक प्रवाह खालीलप्रमाणे :–

सदरहू सदनिकेचा मूळ अनोंदणीकृत चेन अग्रीमेंट श्रीमती शोभना दिनकर म्हात्रे (बिल्डर)

तसेच चौथा दस्त हा श्री. गणेश मोरेश्वर मेकडे व श्री. जयवंत लक्ष्मण खाडे यांचे बरोबर

व्यवहार करण्यात येईल याची नोंद घ्यावी

# 

ST. JOSEPH'S HIGH SCHOOL 92-91000, 91000 DW 700080 ČO ČIN CANO | GEOD GOOD GOOD #310

000 000 <del>100</del> THT. G DOLD 2 DOLD 2028 2028 TODOD, DOLD 5000

08-6 gpp xmap map 010 m, abb askab . محادها الله الله والمعرفات العام مت المستحدثات محت ك كا كناه بين من قائم من كالأب كا كالأب كا كالأب الكام 

# S & T Corporation Ltd.

REGISTERED OFFICE: 195, WALKESHWAR ROAD, MUMBAI-400006 CIN - L51900MH1984PLC033178

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the guarter and six months ended September 30, 2024

godi,

رئيمات الأممال محافظ

Ď □□□□□ □□ £5€3

on`andt, onkar oko πamam±3 andt oko'i ona

(₹ in Lakh)

Particulars	Standalone					Consolidated						
	For quarter ended			Half-yea	ar ended	For year ended	Fo	r quarter ended		Half - Year ended		For year ended
	30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024	30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited
1 Revenue from operations	4.25	4.25	4.05	8.51	8.10	0.85	4.25	4.25	4.05	8.51	8.10	0.85
2 Other Operating Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	3.61	0.00	0.00	0.00	0.00	0.00	3.61
3 Other Income	7.56	1.59	0.00	9.16	0.00	16.68	7.56	1.59	0.00	9.16	0.00	16.68
4 Total Income (1 + 2 + 3)	11.81	5.84	4.05	17.67	8.10	21.14	11.81	5.84	4.05	17.67	8.10	21.14
5 Expenses												
a) Purchases	155.80	0.00	0.00	155.80	0.00	0.00	155.80	0.00	0.00	155.80	0.00	0.00
b) Changes in Inventory	-208.50	0.00	0.00	-208.50	0.00	0.00	-208.50	0.00	0.00	-208.50	0.00	0.00
c) Employee benefits expense	3.32	3.59	3.40	6.91	6.03	13.89	3.32	3.59	3.40	6.91	6.03	13.89
d) Finance costs	0.00	0.01	0.00	0.02	0.00	0.00	0.00	0.01	0.00	0.02	0.00	0.00
e) Depreciation and amortisation expense	0.44	0.44	0.44	0.88	0.88	1.75	0.44	0.44	0.44	0.88	0.88	1.75
f) Administration and other expenses	10.87	9.05	4.84	19.93	11.24	20.76	10.87	9.05	4.88	19.96	11.28	20.81
Total expenses (5a to 5f)	-38.07	13.09	8.68	-24.96	18.15	36.40	-38.07	13.09	8.72	-24.94	18.19	36.45
6 Profit before exceptional item and tax	49.88	-7.25	-4.63	42.63	-10.05	-15.26	49.88	-7.25	-4.67	42.61	-10.09	-15.31
7 Exceptional item (net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8 Profit before tax	49.88	-7.25	-4.63	42.63	-10.05	-15.26	49.88	-7.25	-4.67	42.61	-10.09	-15.31
9 Tax expense/Write back)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
10 Profit for the period/year	49.88	-7.25	-4.63	42.63	-10.05	-15.26	49.88	-7.25	-4.67	42.61	-10.09	-15.31
11 Other comprehensive income (net of taxes)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
12 Total comprehensive income for the period/year	49.88	-7.25	-4.63	42.63	-10.05	-15.26	49.88	-7.25	-4.67	42.61	-10.09	-15.31
13 Paid up equity share capital (face value per share ₹ 2 Each)	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62
14 Minority Interest												0.05
15 Other equity	659.58	659.58	664.72	659.58	664.72	659.58	659.58	659.58	664.76	659.58	664.76	659.53
16 Earnings per equity share (face value per share (₹2 Each)												
Basic and diluted before exceptional item (₹)	0.16	-0.02	-0.01	0.13	-0.03	-0.05	0.16	-0.02	-0.02	0.13	-0.02	-0.05
Basic and diluted after exceptional item (₹)	0.16	-0.02	-0.01	0.13	-0.03	-0.05	0.16	-0.02	-0.02	0.13	-0.02	-0.05

1. The above Standalone and Consolidated financial results of the Company for the quarter ended September 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on October 18, 2024 and have been subjected to Limited Review by Statutory Auditors. The Financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as notificed under Section 133 of the Companies Act, 2013 and in compliance with the presentation and dislosure requirments of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

2. Consolidated Financial results comprises of financial statement of the Company and Ssavai Abodes LLP, wherein the Company holds 95% State 3. The Company is operating only in one segment. Hence Segment reporting is not given.

4. The figures for the quarter ended March 31, 2024 included in the accompanying Statement are the balancing figures between the audited figures in respect of full financial year ended on March 31, 2024 and published unaudited year-to-date figures upto the nine months period ended on December 31, 2023, which were subjected to Limited review

5. These financial results are available on Company's website www.stcl.co.in and also on website of BSE Limited www.bseindia.com, where the Co. is listed.

For S&T Corporation Limited

Ajay Savai Managing Director DIN: 01791689

# 

ШШяїШШ

AUID (AUID (AUID)

सर्वसामान्य जनतेस सचना र्वसामान्य जनतेस आमचे अशील मालक मेनक विज्ञरानी ऊर्फ सहानी यांच्या वतीने सचना देण्या येत आहे की, मालकांकडून फ्लॅट क्र.१५०३, र्स विंग, रॉयल क्लासिक, अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई या जागेचे भागप्रमाणपत्र हरवरे आहे आणि हरवलेल्या दस्तावेजांची तकार ओशिता पोलीस ठाणे. अंधेरी पश्चिम येथे नोंद करण्या आर्ल आहे. जर कोणासही सदर फ्लॅटबाबत दावा असल्या त्यांनी कुपया सदर सूचना वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसात माझ्यां कडे संपर्क करावा १५ दिवसानंतर मालकांच्या वतीने कोणताही दाव वेचारात घेतला जाणार नाही. सही/-ॲड. भावना जाधव ए-२०२. मोरया हाऊस. क्रिस्टल प्लाझाच्या मागे, न्यु अंधेरी लिंक रोड समोर, अंधेरी (प.). मंबई-४०००५३ महाराष्ट्र शासन

अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. जाहिर नोटीस

अर्जाट अली ग्रेस विरूद्ध सहायक महापालिका आयक्त डी विभाग व इतर

.... प्रतिवादी १. अब्दुल रहमान कादरी, .... प्रतिवादी क्र.

रा. तुळशीवाडी सह. गृह. संस्था, ताडदेव, मुंबई 860 098 २. लक्ष्मण कोहली

रा. तुळशीवाडी सह. गृह. संस्था, ताडदेव, मुंबई 860 038 सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचि

क्रण्यात येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिर भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१, येथे झोपडीवर पात्रतेकरणेकामी अपिल अर्ज दाखर . केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवार्द क्र. ०८ व ०९ केले आहे. प्रकरणी दि. १३.०८.२०२ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिली प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसद्वारे अवगत करणे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढीर सुनावणी दि. १९.११.२०२४ रोजी दुपारी १२.३०

वाजता निश्चित केली आहे. आपण सहर प्रकरणामध्ये प्रतिवाही क असून, सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस मचित करण्यात येते की. आपण नियोजित सुनावण दि. १९.११.२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता मा जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित/हजर राहून आपली बाजू मांडावी. उपरोक्त नमूद केलेल्य दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणास काहीह सांगावयाचे नाही, असे गृहित धरून प्रकरण गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल . यांची नोंद घ्यावी .

> सही अव्वल कारकुन अपर जिल्हाधिकारी कार्यायल मुंबई शह

> > ता. निफाड. जि.नाशिक

निशाणी नं. १

जाहीर नोटीस **अँड. सुरज आर. को**ल्हे चेंबर नं. २०९, निफाड कोट

दिवाणी.चौ.अर्ज नं. 24/2024 निफाड येथील मे. दिवाणी न्यायधिश कनिष्ठ स्तर, साहेब यांचे कोर्टात

ा सौ. संगिता संजय परमार 2. श्री. तुकाराम एकनाथ पाटील अर्जदार नं. 1 व 2 रा. रूम नं. 2 लधराभाई भराभाई, भरवाड चाळ, संत मिराबाई रोड नं. 2, एक्सप्रेस हायवे जवळ

घरटन पाडा नं. 2, दहिसर पुर्व, मुंबई, ४०००६८. विरूध्द कोणीही नाही

तमाम लोकांस या जाहिर नोटीसीने कळविण्यात येते की, ज्या अर्थी सदर अर्जातील अर्जदार नं । यांची आई व अर्जदार नं ांची पत्नी हंसा वसंत बर्वे उर्फ लग्नानंतरचे नांव आशा तकाराम पाटील य दे. २०/०७/२०१९ रोजी मुंबई येथे मयत झालेल्या आहे. त्यांना अर्जदार नं 1 व 2 हे कायदेशीर वारस आहे. त्यांचे नांवे मौजे चांदोरी, ता. निफाड, जि ।सिक येथील सिटी सर्व्हे नं. ९९० क्षेत्र ३५.६० चौ. मी. या मिळकतील ायत हंसा वसंत बर्वे उर्फ लग्नानंतरचे नांव आशा तकाराम पाटील यांचे नांव गहे. त्या मयत असन अर्जदार नं. 1 व 2 हे त्यांचे कायदेशीर वारस आहे असा मे. कोर्टाचा वारस दाखला भिळणेसाठी अर्जदार नं. 1 व 2 यांनी या न्यायालयात सदरचा दिवाणी चौकशी अर्ज दाखल केलेला आहे

त्या अर्थी सदर दिवाणी चौकशी अर्जाबाबत कोणाचे काही म्हणणं ासल्यांस त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्दीनंतर 30 दिवसाचे आत अग दिनांक 21/11/2024 रोजी सकाळी 10.30 वाजता किंवा त्यापव उपरोक्त न्यायालयात स्वतः अगर विकलामार्फत हजर राहन आपले लेख म्हणणे/हरकत दाखल करावे. वरील मुदतीत कोणाचे म्हणणे / हरकत भगर तक्रार न आल्यास मे.) न्यायालयात अर्जदाराचा योग्य तो पुरावा घेवुः पुढील आदेश/ हुकूम करतील त्यानंतर कोणाचेही काहीही म्हणणे ऐकल आज तारीख 04/10/2024 रोजी माझे सही व न्यायालयाचे शिक्यानिशी

कामगिरी लिपीक

सिध्दीस रवाना केली आहे

मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर निफाड

सही/ सहा. अधिक्षव मा. दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर निफाइ Civil Judge S.D.Niphad

जाहीर सूचना सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. धर्मेंद्रकुमार राम, रामावतार राम यांव मुलगा, राहणार सदनिका क्र. ५०२, ५ वा मजलां, बी विंग, अर्जुन हाईट्स, कटाई नाका, वैभव नगरीसमोर, डोंबिवली पूर्व, यांनी मे. रेपको होम फायनान्स लिमिटेड, डोंबिवली साखा, त्यांच्य शाखा व्यवस्थापकाद्वारे प्रतिनिधित्व, त्यांचे युनिट क्र. २, जयकुल आर्केड, मानपाडा रोड, गावदेवी मंदिर आणि रेमण्ड शोरूमजवळ, डॉबिवली यांना याखालील अनुसूचीमध्ये अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेली मालमत्ता खरेदी करण्याकरिता खरेदी कर्जासाठी अर्जे केला आहे

मे. रेपको होम फायनान्स लिमिटेडच्या वतीने मी, याद्वारे रामावतार राम यांचा मुलगा श्री धर्मेंद्रकुमार राम यांच्या वतीने अनुसूचित मालमत्तेवरील हितसंबंध/हक्क सुरक्षित करण्यासाठी अनुसूचित मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या करावयाच्या विक्री/गहाणवटीच्य संदर्भात वारसा/विक्री हस्तांतरण, भाग/गहाणवट/तारण, प्रभार/भाडेपद्री/धारणाधिकार परवाना अभिहस्तांकन/भाडेकरू/भेट/देवाणंघेवाण/बोर्जा/कौटुंबिक व्यवस्था/तडजोड/मृत्युपत्र उत्तराधिकार/देखभाल/विहेवाट/न्यास/ताबा/कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंव आदेश/कंत्राट/करारपत्र, विकास अधिकार/भागिदारी/मार्गाचा अधिकार/मुखत्यारपत्र यामार्गे कोणताही लाभ/शीर्षक/दावे/आक्षेप/माराणी/किंवा हक्क किंवा हितसंबंध असणाऱ्या स्वतंत्र व्यक्ती हिंदू अविभक्त कुटुंब/बँक/बँका/वित्तीय संस्था फर्म/स्थापित असलेले किंवा नसलेले व्यक्तींची संघटना किंवा स्वतंत्र व्यक्तींचे मंडळ/कर्जदार आणि किंवा धनको समाविष्ट असलेल्या सर्व कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींनी, संस्था यांना ओळखण्याकरिता सदर वृत्तपत्र प्रसिद्धी करीत असून तो/ती/त्यांनी सदर सूचना/प्रसिद्धीच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत त्याचे/तिचे/त्यांचे आक्षेप, दावे/हितसंबंधाची पुष्टी करणारे कागदोपत्री पुरावे/विवादाचे तपशील वासह निम्नस्वांक्षरीकार यांन संपर्क साधावा. असे न केल्यास वरील उल्लेखित मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे तृतिय पक्षकार दावे/आक्षेप/विवाद/प्रभार किंवा बोजा नाही असे मानून मालकांसह विक्री व्यवहार पूर्ण करण्यार्च प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि त्यानंतरचा कोणताही दावा/विवाद/आक्षेप सोडून दिला अरे समजण्यात येईल आणि तो बंधनकारक आणि अंमलबजावणी करण्यायोज्य नसेल.

मालमत्तेची अनुसूची कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये आणि नोंदणीकरण जिल्हा ठाणे व उप-जिल्ह कल्याणच्या हृद्दीमध्ये स्थित असलेली. गाव आयरे. ता. कल्याण. जि. ठाणे येथे वसलेल्या असलेल्या आणि स्थित, सर्व्हे क्र. ११/बी/८ घारण केलेल्या, मोजमाप ७१० चौ.मी., आणि सर्वे क्र. १४/१ धारण केलेल्या, मोजमाप ४३० चौ.मी., एकूण मोजमाप ११४० चौ.मी., किंवा साधारण तेवढ्याच जमिनीच्या सर्व खंड आणि तुकड्यांवर बांधलेल्या दि पार्क या प्रकल्पाच्या ए-विंगमधीत सहाव्या मजल्यावरील निवासी सदनिका क्र. ७०४, क्षेत्रफळ मोजमाप ३५३.२५ चौ.फू. (३२.८२ चौ.मी.), व त्यासह बात्कनी मोजमाप २४.७५ चौ.फू. (२.३० चौ.मी.), खुली गच्ची मोजमा पाउना, , पे प्यारक बारकार्या कालावा २ इ.२५ च.४० च.३५, सुर । ५७.०० ची.फू. (५.२९ ची.सी.), फ्लॉहर बेड मांजमाप ४५.०० ची.फू. (४ ९८ ची.मी.) हे अनन्य क्षेत्र एकूण मांजमाप १२६.७५ ची.फू. (११.७७ ची.मी.) चे सर्व खंड आणि तुकडे, त्याच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे

उत्तरे स - शिवराम सदन/रस्ता - श्री . ज्ञानेश्वर हरिश्चंद्र पाटील यांची मालमत्ता दक्षिणेस - श्रीमती सुशिला केणे यांची मालमत्ता पर्वेस